

राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव येथे ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव येथे ७२ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त लष्करी सैनिक श्री. अनंत शिंदे, संस्थेचे चेअरमन श्री. रवींद्रजी माने, सौ. नेहा माने आणि श्री. प्रद्युम्न माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचि प्रमुख उपस्थिति होती.

ज्या तिरंग्याच्या रक्षणार्थ जवान घर व कुटुंबाचा विचारही न करता आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असतात त्या जवानांना ध्वजारोहणासाठी मात्र क्वचितच बोलावलं जातं आणि याच विचारतुन महाविद्यालयातील 'इतिहास मंच'ने एक छोटंसं पाऊल उचलले आणि माजि लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करायचे ठरवले.

सकाळी ठीक ८ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि ध्वजगीतातून ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर इतिहास मंच आयोजित कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रथमतः प्रमुख पाहुणे निवृत्त लष्कर अधिकारी श्री.अनंत शिंदे यांचा संस्थाध्यक्ष श्री.रवींद्रजी माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. जागृती काटे, इतिहास मंचचे अध्यक्ष कु. सुरज कदम, सदस्य कु. रावजी सावंत आणि सरचिटणीस कु. संकेत केळकर यांनी स्वातंत्र्यपूर्व अकथित इतिहासावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी स्वतःचे लष्करातील अनुभव विशद केले सोबतच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीनंतर लष्करात भरती होण्यासाठी प्रेरित केले आणि देशात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी आपणा सर्वांनाच कटिबद्ध होण्याचे असे आवाहन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल तांबे याने केले तर इतिहास मंच प्रमुख प्रा. विशाल पारकर यांनी आभार प्रदर्शन केले.



डावीकडून प्राचार्य डॉ. भागवत, श्री. प्रद्युम्न माने, संस्थेचे चेअरमन श्री. रवींद्रजी माने, सौ. नेहा माने आणि निवृत्त सैनिक श्री. अनंत शिंदे